



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ६]

शनिवार, मार्च १७, २०१८/फाल्गुन २६, शके १९३९

[पृष्ठ ४, किंमत : रुपये ६२.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. १७.

जिल्हाधिकारी, यांजकडून

राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ-नप-२०१६-प्र.क्र.०७-का-६, दिनांक ७ मे, २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) (यापुढे “सदर अधिनियम” म्हणून संबोधित केला) चे कलम १० (१) अन्वये मुख्याधिकारी, नगर परिषद, शेगांव यांनी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे शेगांव नगरपरिषद हद्दवाढ क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्रमांक ३४२-नविशा-कक्ष-२-सीआर-२०१८, दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१), (५) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पध्दतीप्रमाणे शेगांव नगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आला होता. त्यास अनुसरून एकही हरकत प्राप्त न झाल्यामुळे विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर पालिका प्रशासन, अमरावती यांनी त्यांचे पत्र जावक क्रमांक विआअ-प्रासंनप्र-अका-कावि-७३-२०१८, दिनांक १२-३-२०१६ अन्वये शेगांव नगर पालिकेच्या हद्दवाढ क्षेत्रातील प्रभाग रचनेस अंतिम मान्यता दिलेली असल्यामुळे मी, चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी, बुलडाणा उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट-कलम (१), (५) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

अंतिम अधिसूचना

क्रमांक ५५१-नविशा-कक्ष-२-सीआर- २०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, अमरावती यांनी केलेल्या क्रमांक प्रादेशिक संचालक (नपाप्र) अ.का.-कावि-३६७-२०१७, दिनांक १५ डिसेंबर, २०१७ च्या आदेशान्वये त्यांनी शेगांव नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत ;

(१) निवडावयाच्या सदस्यांची संख्या	०२
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या		
(अ) अनुसूचित जाती	००
(ब) अनुसूचित जमाती	००

(क) नागरिकांचा मागासवर्ग	०१
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून)	०१
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२)(अ) (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालील प्रमाणे :		
(अ) अनुसूचित जाती	००
(ब) अनुसूचित जमाती	००
(क) नागरिकांचा मागासवर्ग	००
(५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक (३) समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनु.क्र. (४) समोरील नमूद केलेल्या जागा)	०१

त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ-नप-२०१६-प्र.क्र. ०७-का-६ दिनांक ७ मे, २०१६ व महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१), (५) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी, बुलडाणा याद्वारे उक्त नगरपरिषदेचे क्षेत्र जितक्या भागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या प्रभागामध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करित आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

अनुसूची

प्रभाग क्रमांक	प्रभागाचे नाव असल्यास	प्रभागाची एकूण लोकसंख्या अनु. जातीची लोकसंख्या अनु.जमातीची लोकसंख्या	जागा क्र.	प्रभागाची व्याप्ती उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम	आरक्षणाची स्थिती, किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे, अनु. जाती/अनु. जमाती/नागरिकांच्या मागासवर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनु.जाती/अनु.जमाती/नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१४	प्रभाग क्रमांक १४ एस.बी.आय. कॉलनी, रोकडीया नगर, आदर्श नगर, पवनगिरी वसाहत आरोग्य कॉलनी, माने नगर, सुरभी कॉलनी, खिरणीचा मळा, जमजम नगर, आजाद नगर, मिल्लत नगर	एकूण लोकसंख्या ८७१५ अनुसूचित जातीची लोकसंख्या-७२३ अनुसूचित जमातीची लोकसंख्या-३५१	१४-अ १४-ब	स्थळ —एस. बी. आय. कॉलनी, रोकडीया नगर, आदर्श नगर, पवनगिरी वसाहत, आरोग्य कॉलनी, मानेनगर, सुरभी कॉलनी, खिरणीचा मळा, जमजम नगर, आजाद नगर, मिल्लत नगर. उत्तर —शेत सव्हे क्रमांक ६४५ चे पश्चिम-उत्तर कोप-यापासून पूर्वेकडे शेत सव्हे च्या उत्तर हद्दीने शेत सव्हे क्रमांक ६६१ उत्तर-पूर्व कोप-यापर्यंत. पूर्व — शेत सव्हे नंबर ६६१ चे उत्तर-पूर्व कोप-यापासून दक्षिणेकडे पूर्व बाजूच्या शेत सव्हेच्या हद्दीने शेत सव्हे क्रमांक ६३ चे पूर्व-दक्षिण कोप-यापर्यंत. दक्षिण — शेत सव्हे क्रमांक ६३ चे पूर्व-दक्षिण कोप-यापासून पश्चिमेकडे शेत सव्हेच्या दक्षिण हद्दीने शेत सव्हे क्रमांक १०० चे दक्षिण-पश्चिम कोप-यापर्यंत. पश्चिम —शेत सव्हे नंबर १०० चे दक्षिण-पश्चिम कोप-यापासून उत्तरेकडे शेत सव्हेच्या पश्चिम हद्दीने शेत सव्हे क्रमांक ६४५ चे पश्चिम-उत्तर कोप-यापर्यंत.	१४-अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग १४-ब-सर्वसाधारण महिला

बुलडाणा :
दिनांक १५ मार्च २०१८.

चंद्रकांत पुलकुंडवार,
जिल्हाधिकारी, बुलडाणा.

भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. १८.

BY COLLECTOR

In exercise of the powers conferred on him by Order No. SEC.-NP-2016-P.K.07-KA-06, dated 7th May 2016 of the State Election Commission, Maharashtra, the Chief Officer of the Municipal Council, Shegaon, proposes to make the following Draft Order under sub-section (1), (5) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as the said Act) to fix for the Shegaon Municipal Council, the number and the extent of the wards into which the extended limit of Municipal area shall be divided and to specify the wards reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be as shown in the Schedule to the Draft Order bearing No. 342-UDB-Desk-2-CR-2018, dated 16th February 2018 was published as required by the proviso to sub-section (1), (5) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 for information to the residents of the Shegaon Municipal Council. As no objection are received in respect of the draft, the Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Amravati accorded his sanctions to the Draft Order of Shegaon Municipal Council by letter No. VAA-PSNP-AK-KAVI-73-18, dated 12-3-2018, I, Chandrakant Pulkundwar, the Collector of Buldhana District in exercise of the powers conferred on me by sub-section (1), (5) of Section 10 of the said Act, hereby make the following order namely.—

FINAL NOTIFICATION

No. 551-UDB-Desk-2-CR.....-2018.—

Whereas, the Regional Director and Divisional Commissioner, Amravati, by his Order No. RDMA-LRCO-Election-Ws-367-2017, dated 15th December 2017 issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) has fixed for the Shegaon Municipal Council the number of councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and Backward Class of Citizens), as shown below :—

(1) The Number of Councillors to be elected	02
(2) The Number of seats to be reserved -						
(a) for the Scheduled Castes	00
(b) for the Scheduled Tribes	00
(c) for the Backward Class of Citizens	01
(3) The total Number of seats to be reserved for Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens)	01
(4) Out of seats at serial Number (3) the Number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at Serial Number (2) (a), (b) and (c) respectively are as under :—						
(a) for the Scheduled Castes	00
(b) for the Scheduled Tribes	00
(c) for the Backward Class of Citizens	00
(5) Number of seats reserved for women as General Category (Number of seats at Serial Number (3) minus Number of seats at Serial Number (4))	01

Now, therefore, in exercise of the power conferred on me by Order SEC-NP-2016-P.K.07-KA-6, dated 7th May 2016 of the State Election Commission, Maharashtra read with sub-section (1), (5) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), I, Chandrakant Pulkundwar, the Collector of Buldhana District hereby fix the Number and extent of the wards into which the extended limit of Municipal area shall be divided and specify

the wards in which seats shall be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule.

This Order shall take effect for the purpose of the next general elections held immediately following the date of this Order.

SCHEDULE

Ward No.	Name of the Ward, if any	Ward Total Population, S.C. Population, S.T. Population	Seat No.	Description of Boundary of the Ward (North, East, South, West)	Reservation Category, SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC Category
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
14	Ward No. 14 SBI Colony, Rokadiya Nagar, Adarsh Nagar, Pavangiri Vasahat, Aarogya Colony, Mane Nagar, Surbhi Colony, Khirnicha Mala, Jamjam Nagar, Aazad Nagar, Millat Colony.	Total Population-8715, SC-723, ST-351	14-A 14-B	<i>Location</i> -SBI Colony, Rokadiya Nagar, Adarsh Nagar, Pavangiri Vasahat, Aarogya Colony, Mane Nagar, Surbhi Colony, Khirnicha Mala, Jamjam Nagar, Aazad Nagar, Millat Colony. <i>North.</i> —From west-north corner of field survey No. 645 towards East by Northern boundaries of fields up to North- East corner of field Survey No. 661. <i>East.</i> — From North-East corner of field survey No. 661 towards South by eastern field boundaries up to East-South corner of field Survey No. 63. <i>South.</i> —From East-South corner of field Survey No. 63 towards West by southern field boundaries up to South-West corner of field Survey No. 100. <i>West.</i> — From South-West corner of field Survey No. 100 towards North by Western boundaries of fields up to west-north corner of field Survey No. 645.	14-A-Backward Class of Citizens 14-B-General. (Women)

Buldhana :

Dated the 15th March 2018.

CHANDRAKANT PULKUNDWAR,

Collector, Buldhana.